

नवनिर्मित महिला व बाल रूग्णालय,
रूग्णालय, गडचिरोली येथे येथे बाह्य
यंत्रणेमार्फत कंत्राटी सेवा पुरविण्यास
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: प्रशामा २०१८/प्र.क्र. २४४/ आरोग्य -३
ए विंग , १० वा मजला, गो.ते. रूग्णालय संकूल इमारत
लो.टि. मार्ग , मुंबई- ४०० ००१
तारीख: १४ सप्टेंबर , २०१८

वाचा -

१.सह संचालक, आरोग्य सेवा, रूग्णालये (राज्यस्तर) यांचे पत्र क्रमांक: संआसे/ कक्ष-३/ टे-
५/ कं.से./ नवनिर्मित महिला व बाल रूग्णालय, गडचिरोली./प्रशा. व खर्चास मान्यता
/३५३९-४१/२०१८, दि. १०.०४.२०१८

प्रस्तावना -

नवनिर्मित महिला व बाल रूग्णालय, गडचिरोली येथे बाह्य यंत्रेमार्फत विविध सेवा पुरविण्याच्या उपरोक्त पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय-

नवनिर्मित महिला व बाल रूग्णालय, गडचिरोलीयेथे रूग्णालय व रूग्णालयीन कामकाजासाठी अवैद्यकीय सेवा सुरू करण्यासाठी बाह्य यंत्रणेमार्फत खालील सेवा पुरविण्याकरीता आवश्यक रू. ४३,२८,६८८ /- (अक्षरी रूपये त्रेचाळीस लाख अठ्ठावीस हजार सहाशे अठ्यांऐशी फ़क्त) इतक्या वार्षिक खर्चास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	कंत्राटी सेवेचे नाव	मंजूर पदे	मासिक वेतन (रु.)	कंत्राटी सेवेसाठी अंदाजित वार्षिक रक्कम (रु.)
१.	कनिष्ठ लिपिक	२	२७,७४८/-	३,३२,९७६/-
२.	बाह्यरुग्ण लिपिक	२	२७,७४८/-	३,३२,९७६/-
३.	भांडार तथा वस्त्रपाल	१	१३,८७४/-	१,६६,४८८/-
४.	व्रणोपचारक	१	१३,८७४/-	१,६६,४८८/-
५.	शस्त्रक्रियागृह परिचर	२	२७,७४८/-	३,३२,९७६/-
६.	रक्तपेढी परिचर	१	१३,८७४/-	१,६६,४८८/-
७.	अपघात विभाग सेवक	३	४१,६२२/-	४,९९,४६४/-
८.	कक्ष सेवक	१०	१,३८,७४०/-	१६,६४,८८०/-
९.	प्रयोगशाळा परिचर	१	१३,८७४/-	१,६६,४८८/-
१०.	बाह्यरुग्ण सेवक	१	१३,८७४/-	१,६६,४८८/-
११.	शिपाई	२	२७,७४८/-	३,३२,९७६/-
	एकूण	२६	३,६०,७२४/-	४३,२८,६८८/-

२. सदर प्रस्तावाकरीता आवश्यक खर्च मागणी क्रमांक- आर -१ २२१०- वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य ,११०, रुग्णालये व दवाखाने , (०६) पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (०६) (०१) मुसफ़ल क्षेत्रातील अध्यापनेतर शासकीय रुग्णालये व दवाखाने (अनिवार्य) (२२१० ०२२६) १३- कार्यालयीन खर्च या लेखाशीर्षांतर्गत सन २०१८-१९ च्या उपलब्ध तरतूदीमधून भागविण्यात यावा. सदरची प्रशासकीय मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

१. उद्योग उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दिनांक ०१ डिसेंबर, २०१६ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या सुधारीत नियमपुस्तिका यामधील तरतूदीनुसार विहित खरेदी प्रक्रिया राबविण्यात यावी.
२. उद्योग उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दिनांक ०१ डिसेंबर, २०१६ अन्वये वार्षिक खर्च ३.०० लक्षापेक्षा जास्त असल्याने ई-निविदा पध्दतीने सेवा पुरवठादाराची नियुक्ती करावी.
३. ई निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय खरेदी समितीची मान्यता घेऊन निवड झालेल्या कंत्राटदारास कार्यारंभ आदेश द्यावेत.
४. प्रशासकीय मान्यता देताना प्रक्रियेअंती निश्चित करण्यात आलेला दर हा बाजार भावापेक्षा कमी असल्याबाबत आणि संबंधित सेवा पुरवठादाराने या बाबींचा इतर ठिकाणी ज्या दराने पुरवठा केला आहे, त्या दरापेक्षा जास्त नसल्याबाबत खातरजमा करण्यात यावी.
५. संपूर्ण प्रक्रिया राबवितांना केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे (CVC Guidelines)तंतोतंत पालन करण्यात यावे.

३. सदर शासन निर्णय, वित्त विभाग क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम भाग-२, दि.१७.०४.२०१५ सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका,१९७८,भाग पहिला, उपविभाग-दोन मधील अ.क्र. ११ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०९१२१२४६०६८३१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

रा.शा. कौरते
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल (लेखा परीक्षा) / (लेखा अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
२. आयुक्त (आरोग्य सेवा) तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
३. संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
४. उप संचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर .
५. वैद्यकीय अधिक्षक , महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली
६. जिल्हा आरोग्य अधिकारी , गडचिरोली
७. जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली
८. वित्त विभाग (कोषागारे/ प्रशासन ५), मंत्रालय, मुंबई.
९. कक्ष अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग (अर्थसंकल्प), मंत्रालय, मुंबई.
१०. निवडनस्ती (कार्यासन आरोग्य-३).